
UNIVERSAL STARCH-CHEM ALLIED LTD.





CIN: L24110MH1973PLC016247

Date:

15th September, 2020

To
The Corporate Relationship Department
Bombay Stock Exchange,
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Mumbai- 400 001

Sub: Submission of News Paper clipping.

Ref: - Code No. 524408 - Universal Starch Chem Allied Limited

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 enclosed herewith the clipping of the notice of the Board of Directors Meeting to be held on 15th September, 2020 published in English and Marathi newspaper namely in "The Free Press Journal" and "Navshakti".

Kindly take above on your record and acknowledge the receipt of the same Thanking you,

Yours faithfully,

For Universal Starch Chem Allied Limited

Chaitali Salgaonkar

Company Secretary & Compliance Officer

Encl: as Above

Factory: Rawal Industrial Estate, Dada Nagar, Dondaicha - 425 408. Dist.: Dhule (Maharashtra)
Phone: 02566-244151, 244152, 244153 • Fax: 02566-244225 • E-Mail: dondaicha@universalstarch.com

KILITCH DRUGS (INDIA) LIMITED CIN: L24239MH1992PLC066718

Registered office: C 301/2, MIDC, TTC Industrial Area, Pawane Thane - 400 705. | Tel: +91-22-6121 4100. +91-22-6703 1658 Website: www.kilitch.com | Email: enquiry@kilitch.com

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 33. Regulation 29 of SEBI (LODR) Regulations, 2015 that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 15th September, 2019 at 3.00 P.M. at the Registered office of the company at Mumbai, inter alia, to consider and approve the un-audited financial results of the company for the quarter ended June 30, 2020. This information is also available on Company's website www.kilitch.com and also on BSE website www.bseindia.com and NSE website www.nseindia.com

For Kilitch Drugs (India) Limited

Place: Mumbai Date: September 7, 2020 Mukund Mehta Managing Director

NOTICE

NOTICE is hereby given that the certificate No. 171282 for 33 shares equity shares bearing distinctive No. from 52633352 to 52633384 of M/s. UPL Limited standing in the name of Deepak Surendrabhai Sharma and Kantaben S Sharma has been lost or mislaid and undersigned has applied to the company to issue duplicate share certificate for said shares. Any person who have claim is respect of the aforesaid share should lodge such claim with the company at its Registered office 3-11, GIDC, Vapi 396 195 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate certificate. Name of shareholders:

Deepak Surendrabhai Sharma and Kantaben S Sharma Place: Vapi Date: 07/09/2020

Notice is hereby given that all in-patient / out-patients Medical Records etc. upto 31.03.2015 (in-patients) / 31.03.2017 (out-patients) will be destroyed. Those who require any medical records etc kindly contact the undersigned within 30 days of the publication of this Notice. Address: N. S. Road No.13, Juhu Scheme, Vile Parle (W), Mumbai - 400 049. Phone: 2620 6021, 26247121

NOTICE

for **Bharatiya Arogya Nidh**i Sheth K. C. Parikh General Hospital Sd/- (Medical Superintendent)



NDIRA GANDHI INSTITUTE OF DEVELOPMENT RESEARCH dress : Gen. A.K. Yaidya Marg, Film City Road, Santosh Nagar, Goregaon(E)-Mumbai: 400065, Maharashtra **TENDER NOTICE**

NIT No: IGIDR/Tender/ 2020-21/CC/02

Bids are invited from Class A and Class B Internet service providers(ISP) for the below mentioned respective works at Indira Gandhi Institute of Development Research a Goregaon (E), Mumbai-400065.

Sr. No.

Internet Leased Line (ILL) Connectivity (1:1 uncompressed, unshared bandwidth 155/200 mbps) Tender documents shall be downloaded from our website: http://www.igidr.ac.in unde

Name of Work

Tender section. Last date of submission of Tender documents is 3:00 PM on 29 Sept 2020 as per Tender Instructions. IGIDR reserves the right to accept or reject any proposals without assigning any reason

FUTURE RETAIL

Future Retail Limited

CN: L51909MH2007PLC268269

Regd. Off.: Knowledge House, Shyam Nagar, (7f. Jogsshwaf i Vikinoil Link Road, Jogeshwari (East), Mumbal - 400 060.

Tel. No.: +91 22 6644 2200; Fax No.: +91 22 6644 2201

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 14th September, 2020, inter-alia, to consider and approve the Un-audited

and on the website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter ended 30th June, 2020. The above information is also available on the Company's website www.futureretail.co.in

Place : Mumbai Date: 08th September, 2020

Virendra Samani Company Secretary



(A Government of Maharashtra Undertaking)

Corrigendum E Tender Notice No.21/2020-2021 (Mumbai)

Vide above tender notice, tender for following works was

published in Daily Prahar, Daily Free Press Journal, Mumbai, Daily Aapal Mahanagar, Thane on 20/08/2020. .

Name of Work Sr. No. M & R to NRB at Wagle Industrial Area, Thane.. Upgradation of Fire Fighting System at VARDAAN Bldg. in Wagle Indl. Area, Thane.

M&R to NRB @ Samrudhi Venture Park at Marol... "Annual maintenance services for Fire hydrant & fire alarm system, Refill of Fire Extinguishers The Corrigendum is hereby issued for extending the date of

availability of tender on website for the above works & uploading offers by the interested agencies. The E Tenders will now be available on website of MIDC for above works upto 14/09/2020.

Please note that the bidders who have already submitted uploaded their offer will again have to reload or resubmit their offer with or without change, such bidders shall also note that if offers is not reloaded or resubmitted, their bid will be out of competition for this tender in particular.

Other contents of the tender notice remain unchanged



ORIX LEASING & FINANCIAL SERVICES INDIA LIMITED (formerly known as OAIS Auto Financial Services Limited) (A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited) Read. Office: Plot No. 94. Marol Co-operative Industrial Estate Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059

Tel.: + 91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: +91 22 2852 8549 Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937 POSSESSION NOTICE

[RULE 8(1) SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002] Whereas, the undersigned being the Authorised Officer of ORIX Leasing & Financia Services India Limited, under the Securitization And Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement

Rules, 2002 issued a notice dated 11-March-2020 calling upon Kuldeep Giri, Rupa Kuldeep Girl as Borrower/ Co-Borrowers/Mortgagers to repay the amount mentioned in the said notice being Rs.66,04,688.51/-(Rupees Sixty Six Lakhs Four Thousand Six Hundred Eighty Eight and Paise Fifty One Only) as on 11-March-2020 within 60 days of the receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till the date of payment/ realization. . The borrowers and co-borrowers despite being served with the said notice and having failed to repay the entire notice amount together with further interest and other charges

notice is hereby given, to the borrowers and public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described here in under in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on this 7-September-2020.

The borrowers and co-borrower in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of **ORIX Leasing & Financial Services India Limited** for an amount mentioned in the demand notice of Rs.66,04,688.51/- together with further interest and other charges from the date of demand notice till the date of payment/ realization.

DESCRIPTION OF MORTGAGE PROPERTY Shop No.12, Ground Floor, A1 Wing, Swapnakiran CHSL, Pimpari Pada, Dindost Road, Rani Sati Marg, Malad (East), Mumbai - 400097

Date: 7-September-2020. Yours, Faithfully Loan Account No. : LN0000000014862 **Authorised Office ORIX Leasing & Financial Services India Limite**

HINDUSTAN APPLIANCES LTD.

Reg Off: 1301, 13th Floor, Peninsula Business Park, Tower B, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013. Email Id: info.roc7412@gmail.com Website: www.hindustan-appliances.in

CIN: L18101MH1984PLC034857

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the next meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 15th September, 2020 to consider inter-alia the Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June, 2020. FOR HINDUSTAN APPLIANCES LIMITED

SUNIL HIRJI SHAH DIN: 02775683 Dated: 08th September, 2020 Place: Mumbai

UNIVERSAL STARCH-CHEM

Regd. Off.: Mhatre Pen Bldg., 'B' Wing, 2nd Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028. Tel no: 022 66563333, Fax: 02224305969 Website: www.universalstarch.com CIN: L24110MH1973PLC016247 **NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company i scheduled to be held on Tuesday, 15tl September, 2020 at 03:00 pm through video conferencing, to consider and take on record inter-alia the Un-audited Standalone Financia Results for the quarter ended 30th June, 2020. and any other business with the permission of the chairman. The said notice may be accessed on the Company's website a www.universalstarch.com and also stock exchanges website at www.bseindia.com For and behalf of the Board

(Chaitali Salgaonkai Place : Mumbai Date : 08/09/2020 Company Secretary

SW INVESTMENTS LIMITED Regd.Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057

CIN: L65990MH1980PLC023333 **Email id**: cosec@sw1india.com **Website**: www.sw1india.com Tel: +22 42877800 Fax: +22 42877890 NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, September 14, 2020 inter alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended on June 30, 2020.

The said notice may be accessed on the Company's website at www.sw1india.com

and may also be accessed on the stock exchange website **www.bseindia.com**.

Mumbai, September 8, 2020

Sd/-Sapna Pate Company Secretary

For SW Investments Limited

JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED CIN L17110MH1988PLC048451

Read office: 11, Parasrampuria Apartment, Film City Road, Opp. Bank of India. Gokuldham, Goregaon (East), Mumbai-400063. Tel.- 28414262 / 64 / 66 Fax- 28414269 Email: jattashankarind@yahoo.com Website: www.jsil.in

Notice

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company will be held on Tuesday, 5th September, 2020 to, inter alia, to consider and approve Unaudited Financial Results for the first quarter ended 30th June, 2020.

The details of the said meeting will be made available on the website of the Company at www.jsil.in as well as on the website of BSE Limited at www.bseindia.com. For Jattashankar Industries Limited

Place: Mumbai Date: 8th September, 2020

Sd/-Ankur Poddar Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Ajay Ramdas Chikane as the owner is entitled to the property having description as Flat no. 506, on the 5th floor, in the building no. 1D, (EWS Code No. 250 Malwani), New Mhada Complex, Malwani, Malad West constructed on the land bearing Surve no. 263(Part), CTS no. 6A (Part) lying being situated at Village Malwani, Taluka Borivali, Mumba Suburban District (hereinafter referred to as the "Said Property").

Whereas the 1. Original Allotment Letter dated 8.3.2011 issued by MHADA in favour of Mr. Ajay F Chikane 2. Original Possession receipt dated 16.3.2011 issued by MHADA in favour of Mr. Ajay F Chikane 3. Original Re-Allotment letter dated 24.5.2010 issued by MHADA in favour of Mr. Ajay R Chikane 4. Original Possession letter cum Possession receipt dated 8.3.2011 issued by MHADA in favour of Mr. Ajay R. Chikane along with the original payment receipts (which are the origina $title\,deeds\,in\,respect\,of\,the\,\text{``Said Property''})\,have\,being\,lost/misplaced\,from\,LICHFL\,office.$

herefore any person having any claim on the "Said Property" or part thereof by way of inheritance, sale, mortgage, gift, lien, trust, license, lispendence or otherwise are required to lodge their claim with the undersigned on the below mentioned address within 15 days of publication of this notice with the documentary evidence, failing which the claim if any of sucl erson shall be treated as waived and not binding on my client.

Dated: 09/09/2020

Adv. Ritika M. Jhangian 439/2, New Sonal Link Ind. Estate, Link Road, Malad (W), Mumbai - 64.

ENVAIR ELECTRODYNE LTD. IN:L29307MH1981PLC023810

Regd. Off.: 117, S Block, MIDC, Bhosari, Pune-411026.

ENWORLD ☎: 020-30688117 / 18 E-mail : info@envair.in

NOTICE

Notice pursuant to Regulation 29 (1) (a) read with 47(1) (a) of SEBI LODR) Regulations 2015 is hereby given that the Board meeting or Directors of Envair Electrodyne Ltd. will be held on Tuesday, 15/09/2020 at 4.30 PM through video conferencing due to COVID 19 to consider and approve un-Audited financial results for the quarte

ended on 30/06/2020. For further details please refer the following linkhttp://www.bseindia.com/stock-share-price/envair-electrodyne ltd/envairel/500246 For Envair Electrodyne Ltd

Place: Pune Date: 08/09/2020

Ankita Trivedi **Company Secretary**



ITD CEMENTATION INDIA LIMITED CIN: L61000MH1978PLC020435 Registered Office: National Plastic Building,
A – Subhash Road, Paranjape B Scheme, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India Phone No: 022-66931600; Fax No.022-66931628 Email: investor.relations@itdcem.co.in, Website: www.itdcem.co.in

NOTICE

NOTICE is hereby given that in terms of Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held in Mumbai on Tuesday, 15th September, 2020, interalia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

The said notice will be available on the Company's website at www.itdcem.co.in and also on the website of www.bseindia.com and www.nseindia.com.

for ITD CEMENTATION INDIA LIMITED,

Rahul Neogi Place: Mumbai Company Secretary

Dated: 7th September, 2020

(Membership No. A10653)

CENTRUM CAPITAL LIMITED CIN: L65990MH1977PLC019986 Regd. off.: 2nd Floor, Bombay Mutual Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Corp. Off.:- Centrum House, C.S.T. Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (B), Mumbai - 400 0 Tel: 91 22 4215 9000 Far: 91 22 4215 9940 Email: cs@centrum.co.in Website: www.centrum.co.in

ADDENDUM TO ANNUAL REPORT OF CENTRUM CAPITAL LIMITED FOR THE FINANCIAL YEAR 2019-2020 FOR THE ATTENTION OF THE SHAREHOLDERS OF

The shareholders of the Company are requested to note that, inadvertently Business Responsibility Report, Annexure "J" of the Directors' Report, was no printed in the Annual Report 2019-2020, of the Company, as dispatched to the hareholders through electronic mode on September 03, 2020. Except for the addition as mentioned above, there is no change in the

THE COMPANY

Annual Report for the Financial Year 2019-20. The said addendum is emailed to the shareholders separately or eptember 08, 2020.

This addendum should be read in conjunction with the Annual Report 2019-20. The Annual Report with the addendum is available on the website of the ompany at www.centrum.co.in. For & on behalf of CENTRUM CAPITAL LIMITED

Place: - Mumbai Date: - 09th September, 2020

ALPESH SHAH COMPANY SECRETARY

MAHARASHTRA HOUSING & AREA DEVELOPMENT AUTHORITY



Main Portal: https://mahatenders.gov.in • Mhada Portal: https://mhada.gov.in

E-TENDER NOTICE / 2ND CALL

Office of Executive Engineer / Electrical / Authority / MHADA. Room No. 212, Grihnirman Bhavan, Kalanagar, Bandra (E), Mumbai is inviting Digitally Signed & Unconditional Online e-Tender in B-1 Form (Percentage Rate) From Date 09/09/2020 to Date 18/09/2020 from the Agencies who are registered as Manufacturer of Lift with PWD / Govt. and Prequalified Lift Agency under MHADA for the M/s Eros Elevators & Escalators Pvt. Ltd. & M/s. Schindler Escalators Pvt. Ltd. Lift work AMC & Repair under Dy. Chief Engineer / Zone-II/III, Transit Camp Bldg., of Mumbai Building Repairs and Reconstruction Board (AMHADAUnit).

The details of E-Tender Works are available on following website.

(1) http://mahatenders.gov.in (2) http://mhada.maharashtra.gov.in

CPRO/A/144

Sd/-**Executive Engineer** Electrical / MHADA

Public Notice

Notice is hereby given that my clients M/s. Padmadisha Paradise have agreed to purchase the Undermentioned TDR and instructed me to investigate the title of TDR owned by M/s. Geeta Developers through partner Mr. Rameshchandra Bhutda to ALL THAT PARTS AND PARCELS of F.S.I. Credit (TDR) admeasuring about 2550.00 Sq. Mtrs. of the said D.R.C as per certificate no. 129, O/W No.T.P./DRC/708, dated 26/06/2012 as per DRC issued by B.N.C.M.C. in lieu of land bearing survey No. 106/4 Paiki situate, lying and being at Village Chavindra. Taluka Bhiwandi. Dist Thane and ALL THAT PARTS AND PARCELS of F.S.I. Credit (TDR) admeasuring about 2300.00 Sq. Mtrs. being part of the said D.R.C as per certificate no. 95, O/W No.T.P./DRC/1134, dated 26/07/2011 as per DRC ssued by B.N.C.M.C. in lieu of land bearing survey No. 82B & Other situate lying and being at Village Pogaon, Taluka Bhiwandi, Dist. Thane within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi Dist. Thane. All persons having any claim, right, title or interest in the said above mentioned properties by way of sale, mortagage, charge, lien gift, use, trust, possession, inheritance or whatsoever are hereby equested to make the same known in writing with supportive proofs of documents to the undersigned at their office at 502, Siddhi vinayal Building, Ground Floor, Beside Utsav Snack Centre, Kasar Ali, Bhiwandi Dist. Thane & Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Town Planning Department, Bhiwandi; within 14 days from the date hereo otherwise the investigation shall be completed without any reference to such claim and the same if any shall be considered as waived.

Adv. Venkatesh 7. Chitiken

TERRAFORM MAGNUM LIMITED

CIN: L65990MH1982PLC040684 Regd. Off.: Godrej Coliseum, A-Wing 1301, 13h Floor, behind Everard Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022. Tel: +91(22) 62704900. Web: www.Terraformmagnum.com E-mail: secretarial@terraformrealty.com

38" Annual General Meeting, Remote E-voting Information And Book Closure NOTICE is hereby given that the 38" Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 30" September, 2020 at 3.00 P.M. at the Registerec fiftice of the Company at i.e. Godrej Coliseum, A-Wing 1301, 13" Floor, behind Everarc Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022 to transact the Ordinary

and Special business as set out in the Notice of Annual General Meeting.

As required the Company is providing a facility to the Members for exercising their right to tote on the items of business set out in the said Notice by remote e-voting system through blatform provided by National Securities Depository Limited (NSDL). The details pursuan the Rules are given here under:

Date and time of commencement of remote e-voting: 26th September, 2020 (10.00 A.M.)

Date and time of end of remote e-voting: 29th September, 2020 (05.00 P.M.)

The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is 23th September, 2020, may cast their vote electronically The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 05.00 P.M. on 29

The Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper if they have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the

general Meeting.

The Members may participate in the general meeting even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the Meeting.

A person whose name is recorded in the register of members as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general Meeting. The Notice of the 38th Annual General Meeting along with the procedure of remote e

voting has been sent to all Members by prescribed mode and the same is also available on the website of BSE Ltd and the Company website www.terraformmagnum.com. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 23rd September 2020, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.ii or service@satellitecorporate.com

of service@satelinecorporate.com.

The Register of Members and the Share Transfer Book of the Company will remai closed from Tuesday September 29, 2020 to Wednesday, September 30, 2020 (bot days inclusive) for the purpose of AGM.

For TERRAFORM MAGNUM LIMITED Mukesh Gupta (Company Secretary) Date: 05th September, 2020.

TERRAFORM REALSTATE LIMITED CIN: L27200MH1985PLC035841 Regd. Off.: Godrej Coliseum, A-Wing 1301, 13th Floor, behind Everard Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022. Tel: +91(22) 62704900.

Web: www. Terraformrealstate.com E-mail: secretarial@terraformrealty.com 35th Annual General Meeting, Remote E-voting Information And Book Closure NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Wednesday, 30th September, 2020 at 4.00 P.M. at the Registered office of the Company at i.e. Godrej Coliseum, A-Wing 1301, 13th Floor, behind Everarr Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022 to transact the Ordinary and Special business as set out in the Notice of Annual General Meeting.

As required the Company is providing a facility to the Members for exercising their right t ote on the items of business set out in the said Notice by remote e-voting system through rote on the items of business set out in the said Notice by remote e-voting system through Jolatform provided by National Securities Depository Limited (NSDL). The details pursuand the Rules are given here under:

Date and time of commencement of remote e-voting: 26th September, 2020 (10.00 A.M.)

Date and time of end of remote e-voting: 29th September, 2020 (05.00 P.M.)

The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date which is 23° September, 2020, may cast their vote electronically. The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 05.00 P.M. on 29 September, 2020. The Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper if the

have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the general Meeting. The Members may participate in the general meeting even after exercising their right t

when the analysation are the general meeting even and executioning their infinity vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the Meeting. A person whose name is recorded in the register of members as on cut-off date only shabe entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general Meeting. The Notice of the 35° Annual General Meeting along with the procedure of remote e voting has been sent to all Members by prescribed mode and the same is also available.

on the website of BSE Ltd and the Company website www.terraformrealstate.com. Any person, who acquires shares of the Company and become member of the Compan after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 23th Septembe 2020, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or service@satellitecorporate.com 0. The Register of Members and the Share Transfer Book of the Company will rema

closed from Tuesday September 29, 2020 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM. For TERRAFORM REALSTATE LIMITED Date: 05th September, 2020 Ms. Harsha Prakash Ahuja (Company Se

THE BYKE HOSPITALITY LIMITED CIN: L67190MH1990PLC056009

Byke

Shree Shakambhari Corporate Park, Plot No. 156-158, Chakravarti Ashok Complex, J.B. Nagar, Andheri (E), Mumbai - 400099 Tel: +912267079666

Email: investors.care@thebyke.com Web: www.thebyke.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that Meeting of the Board of Directors will be held or Monday, September 14, 2020 at 03:00 P.M. through Video Conferencing

to consider and transact the following business: To consider and adopt the Un-audited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2020.

To fix the date and time for the 30th Annual General Meeting of the Company.

To consider and approve the draft notice for the 30th Annual General Meeting of the Company To fix Book Closure date for the purpose of forthcoming Annual General

To consider any other matter with the permission of the Chair.

To consider and approve the draft Director's Report, Managemen Discussion and Analysis Report and Corporate Governance Report for the year ended March 31, 2020.

copy of the aforesaid Notice and Financial Results after approval by the

Board in the said Meeting will be available on Company's website i.e www.thebyke.com and on Stock Exchanges' website on www.bseindia.com, www.nseindia.com, www.msei.in.

For THE BYKE HOSPITALITY LIMITED

Place: Mumbai Ankita Sharma Date: September 07, 2020 Company Secretary & Compliance Office



ORIX LEASING & FINANCIAL SERVICES INDIA LIMITED (formerly known as OAIS Auto Financial Services Limited (A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited

Regd. Office: Plot No. 94, Marol Co-operative Industrial Estate Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059 Tel.: + 91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: +91 22 2852 8549

Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937 **POSSESSION NOTICE**

[RULE 8(1) SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002]

Whereas, the undersigned being the Authorised Officer of ORIX Leasing & Financia Services India Limited, under the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by ection 13(12) of the said Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a notice dated 11-March-2020 calling upon Munna Medical and General Store, Feroze Musafir Shaikh, Fatima Feroze Shaikh as Borrower/ Co-Borrowers/Mortgagers to repay the amount mentioned in the said notice being Rs.66,31,078.78/-(Rupees Sixty Six Lakhs Thirty One Thousand Seventy Eight and Palse Seventy Eight Only) as on 11-March-2020 within 60 days of the receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice til

- notice is hereby given, to the borrowers and public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described here in under in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on this 7-September-2020.
- The borrowers and co-borrower in particular and public in general is hereby cautione not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of ORIX Leasing & Financial Services India Limited for an amount mentioned in the demand notice of **Rs.66,31,078.78**/- together with further interest and other charges from the date of demand notice till the date of payment/ realization.

DESCRIPTION OF MORTGAGE PROPERTY

Date: 7-September-2020. Place : Mumbai

Loan Account No. Authorised Officer **ORIX Leasing & Financial Services India Limite** LN0000000012532

(formerly known as OAIS Auto Financial Services Limited) (A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited) ORIX Regd. Office: Plot No. 94, Marol Co-operative Industrial Estate

Whereas, the undersigned being the Authorised Officer of ORIX Leasing & Financia Services India Limited, under the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a notice dated 11-March-2020 calling upon Bharatkumar Punshi Shah, Shanti Bharat Shah, Ratanbhai Punshi Shah as Borrower/ Co-Borrowers/Mortgagers to repay the amount mentioned in the said notice being Rs.89,82,672.83/-(Rupees Eighty Nine Lakhs Eighty Two Thousand Six Hundred Seventy Two and Paise Eighty Three Only) as on 11-March-2020 within 60 days of the

The borrowers and co-borrower in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of ORIX Leasing & Financial Services India Limited for an amount mentioned in the demand notice of Rs.89,82,672.83/- together with further interest and other charges from the date of demand notice till the date of payment/realization

Flat No.104, 1st Floor, Landmark Tower, Prachiti Complex, Luiswadi Thane (West), Thane - 400604 Date: 6-September-2020



GTL LIMITED

TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai 400710 Tel.:+91-22-27612929 Fax:+91-22-27689990 Email: gtlshares@gtllimited.com Website: www.gtllimited.com CIN:L40300MH1987PLC045657 **PUBLIC NOTICE**

he Company at "Global Vision", Electronic Sadan No. II, M.I.D.C., T.T.C. Industrial

General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No ordinary businesses to be transacted along with the audited financial statements on tandalone and consolidated basis for the year ended March 31, 2020 together with the Reports of the Board of Directors and Auditors thereon ("the documents") has been emailed to all those members at their e-mail addresses registered with the Company / their respective Depository Participants and the electronic transmission

The Notice of AGM and the other sections of the Annual Report for the Financial Year 2019-20 will be available on the Company's website www.gtllimited.com, on the bebsites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are isted, i.e., BSE Limited (at <u>www.bseindia.com</u>) and National Stock Exchange of India Limited (at <u>www.nseindia.com</u>) and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com

Remote E-voting & E-voting at AGM

Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any the Company is providing remote e-voting facility as an option to all the Members of the Company to exercise their right to vote for the 32nd AGM and all the businesses may be transacted through the e-voting services provided by CDSL. The remote evoting period commences on Sunday, September 27, 2020 at 09:00 AM (IST) and ends on Tuesday, September 29, 2020 at 05:00 PM (IST). During this period, shareholders holding shares, either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date of Thursday, September 24, 2020 may cast their vote electronically.

Aperson who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off-date, may follow the

same procedure of e-voting as mentioned in the Notice of AGM. The facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM for those members who have not already cast their votes by remote e-voting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off-date only shall be entitled to

Notice and documents are available on the website of the Company viz www.atllimited.com. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M

nelpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. Members also have the option of contacting the Company's Registrar and Share Fransfer Agent, Bigshare Services Private Limited having office at 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai-400059 MH, at their email-address investor@bigshareonline.com or call

. Since the 32rd AGM is being held pursuant to the MCA & SEBI Circulars through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with Accordingly, the facility for appointment of proxies by the Members will not be available for the AGM and hence the Proxy Form, Attendance Slip and Route

Members holding shares in physical form are requested to notify immediately change in their address, if any, to the Registrar and Share Transfer Agent as mentioned above. Members holding shares in electronic form may update such details with their respective Depository Participants.

Place : Navi Mumbai

Date : September 8, 2020

on +91 22 6263 8200.

he date of payment/ realization. The borrowers and co-borrowers despite being served with the said notice and having failed to repay the entire notice amount together with further interest and other charges

Unit No.3, A Wing, Ground Floor, Sukh Sagar Mahal CHSL, Baachhani Nagar Road Malad East. Mumbai - 400097.



Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059 Tel.: + 91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: +91 22 2852 8549 Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937

POSSESSION NOTICE [RULE 8(1) SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002]

emand notice till the date of payment/ realization. The borrowers and co-borrowers despite being served with the said notice and having failed to repay the entire notice amount together with further interest and other charges notice is hereby given. to the borrowers and public in general that the undersigned has taken **symbolic possession** of the property described here in under in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on this 6-September-2020.

eceipt of the said notice together with further interest and other charges from the date of

DESCRIPTION OF MORTGAGE PROPERTY

Place : Mumbai Loan Account No: LN00000000000375 **Authorised Officer** ORIX Leasing & Financial Services India Limited



ANNUAL GENERAL MEETING AND ANNUAL REPORTS Notice is hereby given that the Thirty-Second (32nd) Annual General Meeting (AGM) of the Members of GTL Limited will be held on Wednesday, September 30, 2020 10:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means "OAVM"). The venue of the 32rd AGM shall be deemed to be the Registered Office of

Area, Mahape, Navi Mumbai-400 710. Maharashtra, India. In accordance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities Exchange Board of India (SEBI), the Notice convening 32[™] AGM setting out the

of the documents have been completed on September 8, 2020.

The Company is pleased to inform that pursuant to Section 108 of the Companie he remote e-voting module shall be disabled for voting thereafter by CDSL.

avail the facility of remote e-voting or e-voting in the AGM. The procedure of e-voting has also been mentioned in the AGM Notice. The AGM

nanual available at <u>www.evotingindia.com</u>, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

loshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to

Map are not annexed to the Notice.

Deepak Keluskar

Company Secretary

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE on behalf of SHILA BINA
CHS LIMITED, (the Society) bearing
Registration No. BOMWR/HSG/TC/423/18889 dated 20.02.89, having address at Eksar
Road, Near Laxminarayan Temple, Borivali
(West), Mumbal – 4000 91 that MR. G. M.
CHITNIS was the sole and absolute owner in
respect of Flat No. 307 in the Building No. 2 in
SHILA BINA CHS LIMITED, as per the Share
certificate No. 52, bearing distinctive nos. 256 to
260 issued to him by the Society on 20°
February 1989.
Pursuant to the death of the said MR.
G.M. CHITNIS, the Society caused to transmit
the said Flat No. 307 in the Building No. 2 in the
name of his wife/ widow SMT. USHA GOVIND
CHITNIS as per the endorsement made on
21.7.1992. Thereafter, on or about 12.10.1996,
the said flat, pursuant to the death of the said
SMT. USHA GOVIND CHITNIS came to be
transmitted in the joint names of SMT. ANITA
VILAS GHOSALKAR & SHRI SUSHIL
MADHUKAR DALVI. Thereafter, on or about
August 1999, the Society transmitted the said
flat in the sole name of SHRI SUSHIL
MADHUKAR DALVI, one of the sons-in-law of
the said MR. G.M. CHITNIS.

The Society has now received
Application for grant of proportionate 1/4"
membership from (a) MRS. MAMTA SHEKHAR
MANJREKAR, (b) MRS. SHANDAN
VIJAYKANT KALE, (c) MRS. SHRADDHA
VIJAYKANT KALE, (c) MRS. SHRADDHA
VIJAYKANT KALE, (c) MRS. SHRADDHA
VIJAYKANT KALE, (d) MRS. SHANDAN SUSHIL
DALVI, claiming to be the married daughters of
the late MR. G.M. CHITNIS and late MRS.

VIJAYKANT KÁLÉ, (c) MRS. ANITA VILAS
GHOSALKAR & (d) MRS. BHAVANA SUSHIL
DALVI, claiming to be the married daughters of
the late MR. G.M. CHITNIS and late MRS.
USHA GOVIND CHITNIS in place of the said
SHRI SUSHIL MADHUKAR DALVI, who has
given his no objection, in writing, to grant of
proportionate membership to them.
Any person's claiming through the said
late MR. G.M. CHITNIS and late MRS. USHA
GOVIND CHITNIS may send their objection(s),
if any, in writing, with documentary evidence to
the Society within 14 days of publication of this
Notice, failing which, objection(s), if any, shall we deemed to have been waived and the Society
shall proceed with grant of proportionate 14th
membership to the said (a) MRS. MAMTA
SHEKHAR MANJREKAR. (b) MRS.
SHRADDHA VIJAYKANT KALE, (c) MRS.
SHRADDHA VIJAYKANT KALE, (d) MRS.
BHAVANA SUSHIL DALVI, without making the
Society liable in respect of the same.

Sd/
Dinesh Malekar

Dinesh Maleka Advocate for SHILA BINA CHS LIMITED DINESH MALEKAR (ADVOCATE) B/501, Shree Ameya CHS Limited hogle Nagar, Savarpada, Borivali (E), umbai-400 066 .Cell No. :98692 64056

APPENDIX 16

(Under Bye Law No.35) The Form of Notice inviting claims of objections to the transfer of the Deceased Member in the

Capital/Property of the Society. Smt. Jashvidhya Natwarlal Mehta a Joint member of The Vibayor Co operative Housing Society Ltd.,having address at 121, Swan Vivekanand Road., Santacruz (W Mumbai- 400 054 and holding Fla No. 804 on 8th Floor in the building of he Society expired on 22 December 2012, without making an

nomination. The Society hereby invites claims of objections from the heir or heirs or other claimant or claimants/objecto or objectors to the transfer of 1/3 Shares and interest of the deceased member in the capital/property of th society within a period of 15 (Fifteen days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs i support of his / her / the claims/objections for transfer of 1/3 shares and interest of the decease member in the capital/property of the society if no claims/objectives are eceived within the period prescribe above, the society, shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member ir the copy registered bye-laws of the Society is available for inspection by

the claimants/objectors, in the office of the Society with the Secretary o the Society between 10.00 A.M. to 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry or its period. Date :- 09/09/2020

Place :- Mumbai.

For The Vibgyor C.H.S. Ltd., Sd/-

(Hon. Secretary)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at arge that my client SHRI CHANDRAKANT VALJI KAMANI is the absolute owner in respect of the Residential Premises bearing Flat No. 14 ocated on the 1st Floor, of the building located on the 1" Floor, of the building known as Jyoti of The Shivram Cooperative Housing Society Ltd., (Registration No. BOM / HSG / 997 of 1965 dated 24/06/1965) (hereinafter referred to as "the said Society") situated at Devidayal Road, Mulund (West), Mumbai – 400 080 (hereinafter referred to as "the said Premises") together with 5 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society incorporated in the Share Certificate No. 277 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of Certificate No. 277 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (I) Originally SHRI K. R. CHAVAN was the founder member of the said Society in respect of the said Premises, (II) The First Agreement i.e. Agreement for Sale dated 22^m September 1979 was executed between SHRI K. R. Agreement for Jale dated 22 September 1979 was executed between SHRI K. R. CHAVAN and SHRI HARISH RAMJI KHOMBHADIA, (III) The Second Agreement ie. Agreement for Sale dated 15th March 1986 was executed between SHRI HARISH RAMJI KHOMBHADIA and SHRI HARISH RAMJI KHOMBHADIA and (1) SMT. MALTI ANILKUMAR TANNA & (2) SHRI ANILKUMAR VALLABHJI TANNA, (IV) The Third Agreement dated 16th July 1996 was executed between (1) SMT. MALTI ANILKUMAR TANNA & (2) SHRI ANILKUMAR VALLABHJI TANNA and SHRI PRAMOD BHOJA SHETTY AND (VI) The FOLUTH Agreement is Agreement and SHRI PRAMOD BHOJA SHETTY AND (V) The Fourth Agreement i.e. Agreement for Sale dated 19th August 1999 was executed between SHRI PRAMOD BHOJA SHETTY and SHRI CHANDRAKANT VALJI KAMANI i.e. my Client. The said Original First and Second Agreements in respect of the said Premises are lost / misplaced and even after the diligent search the same are not traceable. If any person/s/ Bank/ Financial Institutions is having custody of the said Original First and Second Financial Institutions is having custody of the said Original First and Second Agreements in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect of the said Premises or any part respect of the said Premises or any part thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/s howsoever, family rrangement/ settlement, decree of arrangement, settlement, decree or order of any court of law, contracts, agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date oublication hereof, failing which it shall be ublication hereof, failing which it shall be onsidered that there exists no such laims or demands in respect of the said Premises, and then the claims of emands if any, of such person/s shall be reated as waived and abandoned to all tents and purposes and the title of the aid Premises shall be presumed as clea narketable and free from encumbrances

Mumbai, Dated this 9th day of Septemb Sd/-VIKAS THAKKAR Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham Premises Co-op. Soc. Ltd. Near Ambaji Dham Temple M.G. Road, Mulund (West) Mumbai - 400 080

किलिच ड्रग्ज (इंडिया) लिमिटेड

सीआयएनः एल २४२३९एमएच१९९२पीएलसी०६६७१८ नोंदणीकृत कार्यालयः सी ३०१/२, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल क्षेत्र, पवने, ठाणे-४०० ७०५. । दर.: +९१-२२-६१२१ ४१००, +९१-२२-६७०३ १६५८

वेबसाईटः www.kilitch.com । ईमेलः enquiry@kilitch.com सेबी (एलओआरडी), रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन ३३/रेग्युलेशन २९ अन्वये याद्वारे **सूचना** देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा जून ३०, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी मंबई येथे कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात मंगळवार. १५ सप्टेंबर. २०२० रोजी घेण्यात येणार आहे. सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.kilitch.com आणि तसेच बीएसई वेबसाईट www.bseindia.com आणि एनएसई वेबसाईट www.nseindia.com यावर सुध्दा उपलब्ध आहे. किलिच इंग्ज (इंडिया) लिमिटेड

ठिकाणः मंबई दिनांकः सप्टेंबर ७. २०२०

मकंद मेहत व्यवस्थापकीय संचालक



ओरिक्स लिझिंग ॲण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड

(याआधी ओएआयएस ऑटो फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड नावे जात) (ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेड चे सहाय्यक) प्लॉट क्र. ९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट,

अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ दू : +९१ २२–२८५९ ५०९३/६७०७ ०१००/फॅक्स : +९१ २२ २८५२ ८५४९ ई-मेल : info@orixindia.com/www.orixindia.com, सीआयएन : यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

कब्जा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (१))

पाअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे ओरिक्स लीझिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन् एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम[°]१३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स, २००२ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **११-मार्च-२०२०** रोर्ज सूचना जारी करून कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार - <mark>कुलदीप गिरि, रुपा कुलदीप गिरी</mark> यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच दि. <mark>११-मार्च-२०२०</mark> रोजी रु. ६६,०४,६८८.५१/- **(रुपये सहास**ष्ट लाख चार हजार सहाशे अठठ्याऐंशी आणि पैसे एकावन्न मात्र) त्यासह प्रदान/वसलीच्या तारखेपर्यंत मागणी सचनेच्या तारखेपासून पढील व्याज आणि अन्य प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासू ः दिवसांत करण्यास सांगितले होते.

८. कर्जदार आणि सह–कर्जदारांना सदर सूचना पाठवून सुद्धा ते पुढील व्याज आणि इतर प्रभारासह संपूर्ण चिना रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी त्याला / तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **सांकेतिक ताबा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदरह नेयमावलीच्या नियम ९ अन्वये ७**–सप्टेंबर–२०२०** रोजी घेतला आहे.

. विशेषत: कर्जदार व सह–कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सर मेळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार ह ओरिक्स लीदिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस दंडिया लिमिटेड मागणी सचनेतील नमट रक्कम रू ६६.०४.६८८.५१ त्यासह प्रदान/वसलीच्या तारखेपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपासून पुढील व्याज आणि अन्य प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील.

गहाण मिळकतीचे वर्णन रॉप क्र. १२, तळमजला, ए१ विंग, स्वप्निकरण सीएचएसएल, पिंपरी पाडा, दिंडोशी रोड, राणी मृती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७. दिनांक : ७-सप्टेंबर-२०२०

लएन०००००००१४८६२

आपले विश्वा ठिकाण : मुंबई प्राधिकत अधिका ओरिक्स लीदिंग अँड फायनाश्रिअल सर्व्हिसेस दंडिया लिमिटे

चांदणी मशिन्स लि.

नोंदणी कार्यालय : ११०, टी.व्ही. इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०००३० महाराष्ट्र, भारत, टेलेफॅक्स : +९१-२२-२४९५०३२८, सीआयएन : एल७४९९एमएच२०१६पीएलसी२७९९४० ईमेल : jrgroup@jrmehata.com / shaileshsankav@cml.net.in

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') संदर्भातील माहिती. मागधारकांना याद्वारे कळविण्यात येते की, चांदणी टेक्स्टाईल्स इंडस्ट्रिज लिमिटेडच्या सभासदांची आगामी ४थ

ज़ीएम ही भागधारकांना वेगवेगळ्या ईमेल केलेल्या अशा एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हेडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत मंगळवार, २९ सप्टेंबर ०२० रोजी सायं. ४.०० वा. घेण्यात येणार आहे.

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे सर्क्युलर क्र. १४/२०२०, दिनांक ०८ एप्रिल २०२०, सर्वर्युलर क्र. १७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि सर्व्यलर क्र. २०/२०२०, दिनांक ०५ भ २०२० (एकत्रित ''एमएससी सर्वर्युलर्स'' असा उद्घेख) द्वारे कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम''), सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') आणि मसीए सर्क्युलरच्या तरतर्दींच्या अनुपालनामध्ये एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा मार्फत कॅलेंडर वर्ष २०२० करिता वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे व्हीसी/ओएव्हिएम मार्फत ३४ वी एजीएम अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्तीसाठी मोजण्यात येईल.

३४ व्या एजीएमच्या सूचनेसह एकत्रित कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम अंतर्गत त्याच्या स्पष्टिकरणात्मक विवरणपत्रासह वार्षिक अहवाल २०१९–२०२० हा कंपनी/डिपॉडिसटी पार्टिसिपंटसुकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या भासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविण्यात आला आहे. सभासदांनी नोंद घ्यावी की, सूचना आणि वित्तीर वर्ष २०१९–२०२० करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.cteil.com, स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएस लेमिटेड आणि मेट्रोलपोलिटन एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर आणि सीडीएसएल ची वेबसाईट www.evotingindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

मसीए सर्क्युलर आणि सेबी सर्क्युलर नुसार भागधारकांना खालील नमुद पध्दतीने वार्षिक अहवाल लॉगईन क्रेडेन्शियलस् च्या इलेक्ट्रॉनिक प्रती प्राप्त करण्यासाठी त्यांचे ईमेल आयडी अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे नोपर्यंत वार्षिक अहवालांची प्रत्यक्ष प्रत कोणत्याही सभासदांना पाठविण्यात येणार नाही.

ए) प्रत्यक्ष भागधारकांसाठी कपया-कंपनीचा ईमेल आयडी compliance@cteil.com आरटीएच्या ईमेल आयडीवर मेलद्वारे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्र (पुढील आणि मागील) ची स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅनड प्रत) आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन्ड प्रत) असे आवश्यव

बी) डिमॅट भागधारकांसाठी-कपया कंपनी/आरटीएच्या ईमेल आयडीवर डिमॅट खान्याचा तपशिल (सीडीएसएल १६ डिजिट लाभकारी आयडी किंवा १६ डिजिट डीपआयडी+क्लाईंट आयडी), नाव, क्लाईंट मास्टर किंव एकत्रित खात्याचे विवरण प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन्ड प्रत), आधार कार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन्ड

पर्व सभासदांना कळविण्यात येते की • १) दुरस्थ ई-मतदानाची तारीख आणि वेळ: मतदानाला शनिवार, २६ सप्टेंबर २०२० रोजी स. ९.०० (भाप्रवे

सुरुवात होईल आणि सोमवार, २८ सप्टेंबर २०२० रोजे.सायं. ५.०० (भाप्रवे) संपेल. २) कट ऑफ तारीख जी मंगळवार, २२ सप्टेंबर २०२० आहे रोजीस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासद डलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात

३) इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दुरस्थ ई-मतदानाला २८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० भाप्रवे नंतर परवानगी देण्या ४) अधिनियमाच्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीच

३४व्या एजीएमसाठी बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० ते मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस मिळन) पर्यंत ५) ई-मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीकरिता सभासद खालील ठिकाणी संपर्क करू शकतात. मे. प्व

शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रा.लि., शिव शक्ती इंडस्ट्रियल इस्टेट, युनिट क्र. ९, ७-बी. जे. आर. बोरिचा मार्ग, सिताराम मिल कंपाऊंड, मंबई-४०००११, फोन क. (०२२)२३०१६७६१/२३०१८२६१, फॅक्स क (०२२)२३०१२५१८, ईमेल : support@purvashare.com चांदणी मशिन्स लिमिटेड

दिनांक : ७ सप्टेंबर, २०२०

येत आहे.

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डिआयएन:००१९३०२९)

लीना कन्सल्टन्सी लिमिटेड

(सीआयएन : L74110MH2017PLC301013) नोंदणीकृत कार्यालय: मजला - १, फिरोज जीजी भॉय टॉवर्स, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. विसाइट : <u>www.leenaconsultancy.in</u> ई-मेल : <u>leenaconsultancy@yahoo.co.in</u>

३७ व्या एजीएमची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, लीना कन्सल्टन्सी लिमिटेडची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) दि. ३१.०३.२०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताच्या संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अह वाल तसेच लेखापरीक्षकांचा अहवाल यांसमवेत पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी बुधवार, दि. ३०.०९.२०२० रोजी स. ११.०० वाजता आयोजित करण्यात

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील अशा सभासदांना अन्य बाबींबरोबरच, परोक्ष ई-मतदानाचे निर्देश, उपस्थिती पत्र वप्रतिनिधित्व फॉर्म यांसमवेत एजीएमची सूचना व मन २०१९-२० करिताचा वार्षिक अहवाल ई-मेलदारे पाठवण्यात आला असन कोव्हिड १९ उदेकाच्य कारणास्तव एमसीए व सेबी परिपवकांच्या अनुपालनांतर्गत त्याच्या कागरोपवी पती पाठवण्याची आवश्यकत रदबादल आहे. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.leenaconsultancy.in</u> वरही उपलब्ध आहे. . कंपन्या कायदा, २०१३ चे अनच्छेद, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० तसेच

गरतीय प्रतिभती व विनिमय मंद्रळ (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ चे विनियमन ४४ (१) यांच्या अनुपालनांतर्गत मचनेत विहित मर्व दुगवांवर एजीएमच्या दिकाणात्यतिरिक्त अन्य तिकाणाहर एनएसडीएलदारे परविण्यात आलेल्या इलेक्टॉनिक मतदार सविधेच्या माध्यमातर मत देण्यासाठी (परोक्ष ई-मतदान) सुविधा कंपनीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.

परोक्ष ई–मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे आहे :____

- १. परोक्ष ई-मतदान रविवार, दि. २७.०९.२०२० रोजी स. १०.०० वाजता सुरू होईल व मंगळवार, दि. २९.०९.२०२० रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. तत्पश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल.
- २. सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात बधवार दि. २३.०९.२०२० रोजीनसा कंपनीच्या प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावाव एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही.
- एखाद्या व्यक्तीने सचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभास बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २३.०९.२०२० रोजीनसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती कंपनीला leenaconsultancy@vahoo.co.in वा एनएसडीएल यांना येथे <u>evoting@nsdl.co.in</u> वा <u>service@satellitecorporate.com</u> येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल.
- x. कंपनी एजीएममध्ये कागदोपत्री मतपत्रिकेदारे मतदानाची सविधाही उपलब्ध करून देत आहे. सभेमध्ये उपस्थित राहणाऱ्या सभासदांनी नोंद घ्यावी की मत देण्यास पात्र असलेले. परंत परोक्ष ई-मतदानाद्र-ारे मतदान न केलेले सभासद एजीएममध्ये सूचनेसमवेत विहित सर्व विषयांवर मतपत्रिकेद्वारे मत देऊ शकतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासदही एजीएममध्ये उपस्थित राह शकतील. परं त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.
- ५. सभासद मतदानाकरिता केवळ एकच अर्थात परोक्ष ई-मतदानाद्वारे वा मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय निवडू शकतात. सभासदांनी दोन्ही पद्धतीने मत दिलेले असल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मत ग्राह्म धरले जाईल व मतपत्रिकेद्वारे दिलेले मत अवैध ठरेल. –मतदानासंदर्भात काही प्रश्न असल्यास सभासदांनी <u>https://www.evoting.nsdl.com</u> च्या <u>down-</u>

load section वर उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual वाचावे किंवा evoting@nsdl.co.in येथे ई-मेल लिहावा किंवा टोल फ्री क्र. १८००२२२९९९० व संपर्क साधावा

ज्या सभासदांनी अजूनही आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील त्यांनी आमच्या आरटीए यांना <u>service@</u> satellitecorporate.com येथे लिहावे.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार, दि. २३.०९.२०२० ते बुधवार, दि. ३०.०९.२०२० दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

> लीना कन्सल्टन्सी लिमिटेडकरित सही/-

> > दि. ७ सप्टेंबर, २०२०

ठिकाण : मुंबई चंद्रशेखर छिम्पा दिनांक : ०८.०९.२०२० कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सायमंडस् <u>मार्शल लिमिटेड</u>

नोंदणी कार्यालय : मुंबई पुणे रोड, कासारवडवली, पुणे – ४११०३४ फोन क्र. (९१–०२०) ३०७८–२१६०/७०, फॅक्स क्र : (९१–०२०) ३०७८–२१९५ सीआयएन : एल२९२९९पीएन१९६०पीएलसी०११६४५

भागधारकांना सूचना

सभा (एजीएम) ही एजीएमच्या सुचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० घेण्यात

कोव्हिड-१९ महामारीचा परिणाम सुरु असल्यामुळे निगम व्यवहार मंत्रालयाने त्यांचे सर्क्युलर दिनांक ५ मे २०२० सहवाचता सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल, २०२० आणि १३ एप्रिल, २०२० (एमसीए सर्क्युलर) आणि सेबी सर्क्युलर दिनांक १२ मे २०२० द्वारे सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार एमसीए सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम २०१३ च्या संबंधित ारतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्य अनुपालनामध्ये कंपनीच्या सभासदांची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्हीसी/ओएव्हीएम मार्फत घेण्यात

वरील नमद सर्क्यलर्सच्या अनुपालनामध्ये ६० व्या एजीएमची सचना वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिव अहवाल हा कंपनी/डिपॉझिटरीजकडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात येईल. ६० व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट ondsmarshall.com) आणि बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर सुद्धा उपलब्ध आहे. ६० व्या एजीएम हजर राहणे आणि दरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदानामार्फत मतदान करण्याची तपशिलावर प्रक्रिया एजीएमच्या सचनेत दिलेली आहे.

त्यानुसार कंपनीकडे तपशिल अपडेट करण्यासाठी खालील प्रक्रियेच अवलंब करता येईल . प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनी/आरटीएकडे त्यांचे इमेल पत्ते नोंद्विलेले नाहीत ते ड्रॉप बॉक्स मधून कंपनीचे नाव निवडून फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र भागधारकांचे नाव, पॅन, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी असा तपशिल देवून आणि तसेच पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यत) शेअर प्रमाणपत्र आणि पॅनकार्डची इमेज अपलोड करून www.sharexindia.com येथे त्यांचे ईमेल पत्ते नोंदव शकतात. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांसाठी बँक तपशिल नोंदविल्याची सुविधा ही पीडीएप किंवा जेपीईजी फॉरमॅट (१ एमबी पर्यंत) मध्ये रितसर सही केलेल्या विनंती पत्रासह रद्द केलेल्या स्वसांक्षांकीत चे अपलोड करू आणि बँक खाते क्र. बँकेचे नाव, आयएफएससी कोड असा तपशिल देवून www.sharexir

dia.com येथे सुद्धा उपलब्ध आहे. . डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. पुढे सभासद डीपीआयडी/क्लाईट आयडी, भागधारकांचे नाव पॅन, मोबाईल क्र. ईमेल आयडी असा तपशील देवून www.sharexindia.com येथे कंपनी/आस्टीएफकडे तात्परता त्यांचा ईमेल आयडी नोंदव शकतात. हे स्पष्ट करण्यात येते की ईमेल पत्ते कायमचे नोंदणी करण्यासार्ठ

त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे ते नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे. एन. एस. मार्शल

व्यवस्थापकीय संचालव

(डीआयएन : ०००८५७५४)

जाहीर नोटीस

तमाम लोकांना कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकती ह्या तिचे विद्यमान मालक यांचे मालकीची आहे. सदर मिळकतीचे विद्यमान मालकांनी सदर मिळकतींवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, ताबा, लिज, लिन, पोटगी, चार्ज, कर्ज, खरेदीखत, बक्षिसपत्र, अन्न, वस्त्र इत्यादी केलेला नसून अगर तसे असल्यास त्यांनी त्याबाबत आम्हास सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून ०८ (आठ) दिवसांचे आत लेखी कळवून व कागदपत्र दाखवून खात्री पटवून द्यावी अन्यथा सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही स्वरूपाचा हक्क नाही किंवा असल्यास तो जाणीवपूर्वक सोडून दिला असे समजले जाईल. व नंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही. परिशिष्टः १. गाव मौजे मालेवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर ६२ यांसी क्षेत्र ०३ हे. ४९ आर + पोट खराबा क्षेत्र ०१ हे. ०६ आर यांसी आकार ०२ रु. ५० पैसे विद्यमान मालक प्रकाश सरेमल

२. गाव मौजे मालेवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर ६७ यांसी क्षेत्र ६ हे. ४९ आर + पोट खराबा क्षेत्र २ हे. ७१ आर यांसी आकार ०३ रु. २८ पैसे विद्यमान मालक प्रकाश सरेमल सोलंकी

३. गाव मौजे मालेवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर ६८ यांसी क्षेत्र ०० हे. ९२ आर + पोट खराबा क्षेत्र ०० हे. २६ आर यांसी

आकार ०० रु. ३९ पैसे विद्यमान मालक वसंत दगडू मरगळे व इतर ४. गाव मौजे मालेवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील जमीन गट नंबर ७८ यांसी क्षेत्र ०० हे. ९४ आर + पोट खराबा क्षेत्र ०० हे. ४८ आर यांसी आकार ०० रु. ३१ पैसे विद्यमान मालक प्रकाश सरेमल सोलंकी.

येणे प्रमाणे जाहीर नोटीस असे.

दिनांकः ०९/०९/२०२०

सही/ ऑडव्होकेट For S Shah & Associates

(Shashank Shah) Advocates & Solicitors

(An Associate Firm of L D Shah & Company)



जीपी पेट्रोलीअम्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ८०४, आकृती स्टार, एमआयडीसी सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३ महाराष्ट्र.

सुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्यअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी ट. ३.०० वा. भाप्रवे आयोजित केली आहे. सभेचे ठिकाण कंपनीचे नोंटणीकत कार्यालय पत्ता अर्थात ८०४, आकृती स्टार, एमआयडीसी सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३ अधित्यागीत आहे.

सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्यलर क्र. २०/२०२० दि. ५ मे, २०२०, १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० अंतर्गत कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० अनुसार वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता कंपनीच्या वार्षिक अहवालाची प्रत यांच्यासह सभेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता सूचना सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात आली आहे व ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीच्या निबंधक व शेअर ट्रान्सफर एजन्ट वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह नोंदणीकृत आहेत अशांना पाठविण्यात येईल. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>www.gppetroleums.co.in</u> वर व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट वर उपलब्ध

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ सहवाचन कंपनी कायदा, २०१३ व नियम यांच्या अनुच्छेद १०८ अंतर्गत सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत व ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीखा दि. २२ सप्टेंबर, २०२० रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या . ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत ईलेक्ट्रॉनिकली मतदान करता येईल. ई-मतदान कालावधीची सुरुवात शनिवार, दि. २६ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० भाप्रवे होत असून सोमवार, दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे (दोन्ही दिवस सामाविष्ट) बंद होत आहेत. मतदान सदर तारीखा व वेळेपश्चात अकार्यरत करण्यात येईल.

पेपर बॅलोट मार्फत मतदानाकरिता सविधा एजीएम च्या ठिकाणी उलब्ध नाही व सभा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित केली आहे व सभेमध्ये उपस्थित राहुन सभासद त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत करू शकतात व आपला हक्क बजावू शकतात. सभासद एजीएममध्ये मतदान हक्क बजावल्यावर नंतरही सहभागी होउ शकतात परंतू परोक्ष ई-मतदान मार्फत पुन्हा एकदा मतदान करू शकत नाहीत. जर ई-मतदाना संबंधात कोणत्याही चौकशीकरिता helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवावा.

सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सुचना याद्वारे पुढे देण्यात येते की. सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर टान्सफर बक्स बधवार, दि.२३ सप्टेंबर,२०२० ते मंगळवार, दि.२९ सप्टेंबर,२०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान दि. ३१ मार्च. २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लाभांशाचे प्रदान करण्याच्या हेतकरिता बंद असेल व वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये भागधारक यांच्या मंजरीकरिता बंद असेल.

लाभांश ईलेक्टॉनिकली स्विकत करण्याकरिता अनिवार्य नोंदणीकरणाचे स्वरूप : • लाभांश स्विकतीकरिता विलंब टाळण्याकरिता भागधारकांनी कपया त्यांचे डिपॉझिटरीज यांच्यासह त्यांचे संपूर्ण बँक तपशील (डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक) व आरटीएसह (प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक) अद्ययावत करावे.

' भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वित्तीय ॲक्ट, २०२० द्वारे सुधारित आयकर ॲक्ट, १९६१ अंतर्गत लाभांशाचे प्रदान वा कंपनीद्वारे वितरित भागधारक यांच्या हातामध्ये दि. १ एप्रिल, २०२० पश्चात केले आहे. कंपनी वरील एजीएमच्या घोषणेकरिता सदर अंतिम लाभाशांच्या प्रदानाकरिता सदर वेळी सोर्स (टीडीएस) ची कपात करणे आवश्यक आहे.

• टीडीएस दर ॲक्टच्या तरतूदी सहवाचन कंपनीस सदर दस्तावेज सादर करावे व भागधारकांचे रहिवासी परावे त्यानसार सादर करावे.

ईमेल आयडी नोंदणीकरण/अद्ययावत करण्याचे स्वरूप:

- े भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत व अजूनही त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत केलेले नाही त्यांनी कंपनीमध्ये ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, सेल्फ अटेस्टेड पॅन प्रत, शेअर प्रमाणपत्रांची प्रत त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरणाकरिता विनंती पत्र प्रदान करून स्वाक्षरीकृत प्रतसह support@sharexindia.com वर आस्टीए सह कंपनीस लेखी स्वरूपात विनंती पाठवावी
- जे भागधारक डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी कृपया संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण/अद्ययावत करणे आवश्यक आहे.

परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान करण्याकरिता मतदानाचे स्वरूप • भागधारक परोक्ष ई-मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार

- करण्याकरिता त्यांचे मतदान परोक्षरित्या संधी उपलब्ध करून दिली आहे. • ई-मतदानाच्या मार्फत मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल भागधारक यांना वरील प्रदानित स्वरूपात त्यांचे ईमेल आयडी यशस्वीरित्या नोंदणीकरण करणे उपलब्ध आहे. • एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित ई-मतदानाच्या मार्फत मतदान करण्याकरिता विहित प्रक्रिया. सदर सूचना
- कंपनीची वेबसाइट <u>www.gppetroleums.co.in</u> वर उपलब्ध आहे. संचालक मंडालाच्या आहेशान्वये सही/-ठिकाण : मंबई बिजय कुमार सांकू

युनिवर्सल स्टार्च-केम अलाइड लि.

कार्यालयः म्हात्रे पेन बिल्डिंग, बी विंग, २रा मजला दूर. क्र.: ०२२ ६६५६३३३३;

वेबसाईटः www.universalstarch.c

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन्स २९ ला अनुसरून या द्वारे सूचना देण्यात येते की. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्षांच्या परवानगी सह कोणताही इतर व्यवसाय आणि ३० जुन, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात, मंजुरी आणि नोंदीकरीता करिता विडियो कॉन्फरन्सिंग द्वारे मंगळवार, १५

सही/-(चैताली साळगावकार ठिकाण: मुंबई

(T) Cem

आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड सीआयएनः एल६१०००एमएच१९७८पीएलसी०२०४३५ नोंदणीकृत कार्यालयः नॅशनल प्लास्टिक बिल्डिंग, ए सुभाष रोड,

परांजपे बी स्कीम, विले पार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७, महाराष्ट्र, इंडिया दूरः ०२२ ६६९३१६०० फॅक्सः ०२२ ६६९३१६२८ ईमेलः<u>investors.relation@itdcem.co.in</u> •वेबसाईटः <u>www.itdcem.co.i</u>

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्ट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना विचारात आणि मंजूर करण्यासाठी मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.itdcem.co.in</u> आणि <u>www.bsein-</u> <u>dia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> यावर उपलब्ध असणार आहे. आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड करिता

(राहुल निओगी) कंपनी सचिव दिनांकः ७ सप्टेंबर, २०२०

(सभासदत्व क्र. ए१०६५३)

FUTURE CONSUMER LIMITED

ठिकाणः मुंबई

Regd. Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai - 400 060.

Tel. No.: +91 22 66442200 | Fax No.: +91 22 66442201

(Rs.in lakhs except per share dat				
	For the	For the	For the	
	Quarter ended	Quarter ended	Year ended	
Particulars	June 30, 2020	June 30, 2019	March 31, 2020	
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations (net)	38,053.73	104,844.77	404,033.02	
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(6,760.95)	(871.59)	(13,299.70)	
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(6,760.95)	(871.59)	(21,832.84)	
Net (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(6,836.99)	(1,513.09)	(21,650.28)	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the				
period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(6,837.06)	(1,507.86)	(21,717.24)	
Equity Share Capital	114,459.41	114,436.55	114,459.41	
Reserves (excluding Revaluation Reserves)			(9,036.45)	
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing operations after exceptional item				
Basic (in Rs.)	(0.36)	(0.08)	(1.13)	
Diluted (in Rs.)	(0.36)	(0.08)	(1.13)	
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing operations before exceptional item	` ′	` `	` ´	
Basic (in Rs.)	(0.36)	(80.0)	(0.68)	
Diluted (in Rs.)	(0.36)	(0.08)	(0.68)	

Diluteu (iii Rs.)	(0.30)	(0.00)	(0.00)		
ey Standalone financial information of the Company (Rs. in lakhs)					
Destinutore	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended		
	June 30, 2020	June 30, 2019	March 31, 2020		
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Revenue from operations	20,193.61	78,435.82	302,608.82		
Profit / (Loss) before Tax	(3,675.07)	1,741.06	(30,216.94)		
Total comprehensive income	(2 COE 24)	4 474 94	(20 560 70)		

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 o

By Order of the Board For Future Consumer Limited

Place : Mumbai Date : September 8, 2020

बुक क्लोजर व लाभांशाचे प्रदान :

नोंदणीकृत कार्यालय : बी-१२ व बी-१३/१, एमआयडीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, जिल्हा रायगड, महाड - ४०२ ३०९, महाराष्ट्र भारत. ईमेल : shares@vinatiorganics.com, वेबसाइट : www.vinatiorganics.com

दूर. क्र. ०२२-६१२४०४४४/४२८, फॅक्स क्र: ०२२-६१२४०४३८

सूचना याद्वारे देण्यात येते की, विनती ऑर्गेनिक्स लिमिटेड यांची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत शनिवार, दि. २६ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. भाप्रवे दि. ०१ ऑगस्ट, २०२० रोजीच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार करण्याकरिता सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (एकत्रितरित्या संबंधित सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२० सामान्य सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० मार्फत कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) व अन्य लागू सर्क्युलर्स अंतर्गत आयोजित केली आहे. सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात. आम्ही डिपॉझिटरीज/कंपनी यांच्यासह त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण करण्याकरिता सदर सभासदांना दि. २ सप्टेंबर, २०२० रोजी लेखा अहवाल व संचालक अहवाल यांच्यासह दि. ३१ मार्च, २०२० अखेर वर्षाकरिता लेखा वित्तीय अहवालासह वैयक्तिकरित्या सभासदांना सूचनेची पाठवणी पूर्ण केली आहे. इन्हवेस्टर सेक्शनवर सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.vinatiorganics.com वर व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड्,.लीशळपवळर.लेा व्..पीशळपवळर.लेा अनुक्रमे वर उपलब्ध आहे व कंपनीचे रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट, रोरेक्स डायनामिक इंडिया प्रा. लि. (शेरेक्स) <u>www.sharexindia.com</u> यांना वेबसाइट वर उपलब्ध आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या घोषणेच्या पश्चात रु. १/– प्रत्येकीचे ०.५०/– पैसे प्रति शेअर्सचे अंतिम लाभांश सभासदांना प्रदान करावे लागेल ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रामध्ये व कंपनीच्या सभासदांच्या रजिस्ट्रामध्ये उपलब्ध आहे व शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर, २०२० रोजी बंद करण्यात येईल व/वा डिपॉझिटरीजद्वारे लाभार्थी मालक यांचे रजिस्टर यांच्याद्वारे शक्रवार. दि. १८ सप्टेंबर. २०२० रोजी

ईलेक्ट्रॉनिक स्वरूपातील मतदान:

ई-मतदान कालावधीची सुरुवात बुधवार, दि. २३ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० भाप्रवे होत असून शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर, २०२० **रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे** बंद होत आहेत. मतदान सदर तारीखा व वेळेपश्चात अकार्यरत करण्यात येईल. कोणत्याही चौकशीसाठी सभासदांनी Frequently Ask Questions (FAQs) व ई-मतदान युजर मॅन्युअल वा हेल्प डेस्क <u>https://www.evot-</u> ing.nsdl.com वरून वा कंपनी सचिव यांना shares@vinatiorganics.com वर ईमेल पाहावा.

व सभेमध्ये उपस्थित राह्न सभासद त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत करू शकतात व आपला हक बजावू शकतात. सभासद एजीएममध्ये मतदान हक्क बजावल्यावर नंतरही सहभागी होउ शकतात परंतू परोक्ष ई-मतदान मार्फत पुन्हा एकदा मतदान करू शकत

वैधता/त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरणाकरिता व मोबाईल क्र. व बँक तपशील यांच्यासह संपर्क साधावा. भागधारक जे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत व अजूनही त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत केलेले नाही त्यांनी कंपनीमध्ये ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, सेल्फ अटेस्टेड पॅन प्रत, शेअर प्रमाणपत्रांची प्रत व त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरणाकरिता विनंती पत्र प्रदान करून स्वाक्षरीकृत प्रतसह https://sharexindia.com/Email Register.html वर आरटीए सह कंपनीस लेखी स्वरूपात विनंती पाठवावी. जे भागधारक डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी कृपया संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण/अद्ययावत करणे आवश्यक आहे. परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान करण्याकरिता मतदानाचे स्वरूप सादर करून ईमेल आयडी <u>support@sharexindia.com</u> वर भागधारक परोक्ष ई-मतदान प्रणाली मार्फत एजीएमच्या ठिकाणी सचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार करण्याकरिता त्यांचे मतदान परोक्षरित्या संधी उपलब्ध करून दिली आहे. ई-मतदानाच्या मार्फत मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल भागधारक यांना वरील प्रदानित स्वरूपात त्यांचे ईमेल आयडी यशस्वीरित्या नोंदणीकरण करणे उपलब्ध आहे. जर कोणतीही चौकशी असल्यास भागधारक <u>support@sharexindia.com</u> वर लेखी ईमेल करू शकतात.

जे भागधारक प्रत्यक्ष स्वरूपात रोअर्स धारक आहेत त्यांनी कृपया पत्ता/ लाभांश अनिवार्य बदल करण्याकरिता काही असल्यास कंपनीचे रजिस्ट्र व शेअर ट्रान्सफर एजन्ट-शेरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रा. लि., सी-१०१, २४७ पार्क, एल बीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई –४०० ०८३ येथे शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर, २०२० रोजी करावे. सभासद जे डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक आहेत ते डिपॉझिटरी

६१२४०४४४/४२८, फॅक्स क्र. ६१२४०४२८, ईमेल : <u>shares@vinatiorganics.com</u> येथे संपर्क साधावा. विनती ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दि. ७ सप्टेंबर, २०२०

कंपनी सचिव

सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई-४०० ०२८. फॅक्स : ०२२२४३०५९६९

सीआयएनः एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४७

सप्टेंबर, २०२० रोजी नियोजले आहे. सूचनेतील माहितीचा मजकूर कंपनीच्या संकेतस्थळावर www.universalstarch.com आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे मंडळाच्या वतीने आणि करिता

दिनांक: ०८/०९/२०२० कंपनी सचिव

Email: investor.care@futureconsumer.in | Website: www.futureconsumer.in

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020					
(Rs.in lakhs except per share dat					
Particulars	For the	For the	For the		
	Quarter ended	Quarter ended			
	June 30, 2020	June 30, 2019	March 31, 202		
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total income from operations (net)	38,053.73	104,844.77	404,033.02		
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(6,760.95)	(871.59)	(13,299.70)		
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(6,760.95)	(871.59)	(21,832.84)		
Net (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(6,836.99)	(1,513.09)	(21,650.28)		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the					
period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(6,837.06)	(1,507.86)	(21,717.24)		
Equity Share Capital	114,459.41	114,436.55	114,459.41		
Reserves (excluding Revaluation Reserves)			(9,036.45)		
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing operations after exceptional item					
Basic (in Rs.)	(0.36)	(0.08)	(1.13)		
Diluted (in Rs.)	(0.36)	(0.08)	(1.13)		
Earnings Per Share (of Rs.6/- each) for continuing operations before exceptional item					

	(/	(/	()	
Key Standalone financial information of the Company			(Rs. in lakhs)	
Particulars	For the	For the Quarter ended	For the Year ended	
	June 30, 2020		March 31, 2020	
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Revenue from operations	20,193.61	78,435.82	302,608.82	
Profit / (Loss) before Tax	(3,675.07)	1,741.06	(30,216.94)	
Total comprehensive income	(3,685.34)	1,174.24	(30,568.78)	
N (T) 1 1 1 1 1 1 1 1 1				

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website ww.futureconsumer.in

Ashni Biyan **Managing Director**



विनती ऑर्गेनिक्स लिमिटेड (सीआयएन क्र. : L२४११६MH१९८९PLC०५२२२४)

३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत सभासदांचे निबंधक व कंपनीचे शेअर टान्सफर बुक्स **शनिवार. दि. १९ सप्टेंबर, २०२०** ते दि. २६ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता तसेच दि. ३१ मार्च, २०२० अछोर वर्षाकरिता अंतिम लाभाशांच्या स्विकृतीकरिता बंद राहिल.

अनसार बंद असेल.

. सेबी (सूची अनिवार्यता व विमाचेन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ व सामान्य सभेवरील सेक्रेटरियल स्टॅंडर्ड २, कंपनी (ञ्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत सभेमध्ये व्यवहारांमध्ये व्यवसाय करावे. कंपनी नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (परोक्ष ई-मतदान) द्वारे प्रदानित ई-मतदान प्लॅटफॉर्म मार्फत ठरावांवर विचार विनीमय करून मतदान करण्याचा अधिकार सभासदांना देत आहे. सभासद ज्यांचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये उपलब्ध आहे व लाभार्थी मालक यांची सुचीमध्ये उपलब्ध आहे त्यांना **निर्धारित तारीखा शनिवार, दि. १९ सप्टेंबर,** २०२० रोजी एजीएमच्या परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सक्षम सभासद वार्षिक अहवाल २०२०च्या मेलिंगच्या पूर्ततेपश्चात शेअर्स धारक निर्धारित तारीखा शनिवार, दि. १९ सप्टेंबर, २०२० अनुसार कंपनीस ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांचे मतदान हक बजावण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड जारी करत आहेत. युजर आयडी व पासवर्ड जे सूचनेमध्ये प्रदानित आहे ते प्राप्त करण्याकरिता विहित प्रक्रिया कंपनीची वेबसाइटवर उपलब्ध आहे. सभासदांनी कृपया एजीएम एसूचना दि. ०१ ऑगस्ट, २०२० अनुसार उपलब्ध माहिती फॉलो करावी व कंपनीची वेबसाइट <u>www.vinatiorganics.com</u> वर इन्हवेस्टर सेक्शनवरून डाउनलोड करावे.

पेपर बॅलोट मार्फत मतदानाकरिता सुविधा एजीएम च्या ठिकाणी उलब्ध नाही व सभा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित केली आहे

ईमेल आयडी नोंदणीकरण/ अद्ययावत करण्याचे स्वरूप खालीलप्रमाणे :

सभासदांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांना ईलेक्टॉनिक स्वरूपात धारक शेअर्स संबंधात शेरेक्स संबंधात प्रत्यक्ष स्वरूपात

पत्ता/लाभांश अनिवार्य करून बदल करणे : पार्टिसिपंट्स (डीपी) यांना सदर वेळेत बदल करण्याकरिता सूचित करावे.

परिनिरीक्षक: . कंपनीने श्री. विजय कुमार मिश्रा, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव (सभासदत्व क्र. ५०२३, सीओपी क्र. ४२७९) यांना इन्स्टा पोल व परोक्ष ई– मतदान स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी म्हणून नियक्त केले आहे.

पडताळणीकरिता ईलेक्टॉनिकली उपलब्ध आहे. सभासद सदर दस्तावेज ईमेल <u>shares@vinatiorganics.com</u> वर पडताळणी करू शकतात. संपर्क तपशील:

१९०२, जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी-३८ व सी-३९, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई -५१, महाराष्ट्र भारत येथे संपर्क क्र. +९१ २२

सही/-मिलींद वाघ कंपनी सचिव